

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवणी, जि. भंडारा या प्रकल्पाच्या रु.२५९७२.६९ कोटी इतक्या किंमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंत्रीमंडळाची मान्यता मिळणे बाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्र. सुप्रमा-२०२४/प्र.क्र.३४२/मोप्र-२
मंत्रालय, विस्तार ईमारत, मुंबई-४०००३२.
दिनांक : २२ मे, २०२५.

पहावे :- १. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१५/(३५/२०१५)/जसं(आ) दिनांक ९ सप्टेंबर, २०१५.
२. शासन शुद्धिपत्रक क्र. संकीर्ण-२०१५/(३५/२०१५)/जसं(आस्था) दि. २२ जून, २०१६.
३. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे दि.१६.१२.२०२४ रोजीच्या सुप्रमा मान्यता प्रस्तावानुसार.

प्रस्तावना :-

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे अंतर्गत गोसीखुर्द गावाजवळ ता. पवणी, जिल्हा भंडारा येथे गोदावरी खो-यातील वैनगंगा उपखोऱ्यात, वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प असून, याद्वारे सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवठा, औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय व जलविद्युत निर्मिती होत आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाद्वारे पारंपारिक खुले कालवा वितरण पद्धतीने, उपसा सिंचन व बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे नागपूर, चंद्रपुर व भंडारा या तीन जिल्हातील मिळून एकुण १,९६,६०० हेक्टर लाभ क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पास दि.२६.०२.२००९ रोजी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता प्राप्त आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने (PMKSY) अंतर्गत AIBP व CADWM या दोन्ही घटकामध्ये समाविष्ट आहे.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता.पवणी, जि. भंडारा या प्रकल्पाच्या रु.२५९७२.६९ कोटी इतक्या किंमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांच्या दि.०५.१२.२०२४ रोजी झालेल्या २२४ व्या बैठकीत शिफारशीसह निर्णय झाला आहे.

गोसीखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील मोठा व महत्त्वाचा राष्ट्रीय प्रकल्प असून प्रकल्पाचा केंद्रीय स्तरावरून मा. सचिव (समन्वय) कॅबिनेट सेक्रेटरी, नवी दिल्ली यांचेकडून नियमित आढावा घेण्यात येतो. मा. प्रधानमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला व त्यामध्ये प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्यानुषंगाने प्रकल्पाचे उर्वरित कामे विहित कालावधीत पूर्ण करणेस्तव प्रकल्पास चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता तातडीने मिळणे आवश्यक असून गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प या

प्रकल्पाच्या रु.२५९७२.६९ कोटी इतक्या किंमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णय मा.मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शासन निर्णय :-

गोसीखुर्द प्रकल्पाच्या (जलसंपदा विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूची वर आधारीत) रु. २५९७२.६९ कोटी किंमतीच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास खालील अटीच्या अधिन राहून मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

१. गोसीखुर्द प्रकल्पातील मागील सुप्रमा मध्ये मंजूर असलेली कामे कालबद्ध रितीने पूर्ण झाल्यानंतरच नवीन कामे हाती घ्यावीत.
२. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननी अहवालातील परिच्छेद क्र.२६ व २७ अंतर्गत नमूद सर्व मुद्द्यांचे अनुपालन करावे.
३. सर्व वैधानिक मान्यता, वनमान्यता व इतर आवश्यक मान्यता घेण्यात यावी व या मान्यतेच्या पत्रात अटी असल्यास त्याची पूर्तता करावी.
४. प्रकल्पाची अंमलबजावणी करतांना प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC तत्वे, वित्तीय मर्यादा, विहित निविदा कार्यपद्धती यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
५. उच्च न्यायालयातील प्रलंबित जनहित याचिका तसेच विशेष चौकशी समितीच्या अनुषंगाने चालू किंवा प्रस्तावित चौकशी व त्यानुषंगाने करावयाच्या कार्यवाहीवर या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या निर्णयामुळे कोणतीही बाधा पोहचणार नाही.
६. सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदाविषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास किंवा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या विविध टप्प्यावर झालेल्या अनियमिततेस मान्यता गृहीत धरली जाणार नाही. तांत्रिक व निविदा विषयक प्रकरणांची तपासणी त्यावेळी प्रचलित शासन निर्णयानुसार करणे आवश्यक असून याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहिल.
७. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या औद्योगिक व पिण्याचा पाणी वापरामध्ये काही बदल अथवा दुरुस्ती असल्यास त्याचा समावेश राज्य एकात्मिक जल आराखड्यामध्ये करावा.

प्रकल्पाच्या उपशिर्षनिहाय गोषवारा परिशिष्ट “अ” प्रमाणे आहे.

या प्रकल्पाच्या कामावरील खर्च मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम प्रकल्प यावरील भांडवली खर्च (८०), सर्वसाधारण (१९०), सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूक (०२) (०५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (मोठे प्रकल्प) (४७०१ एच ६६५) या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय दिनांक. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मा.मंत्रिमंडळाचे निर्णयाचे अनुषंगाने सहमती दिल्यानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

या योजनेस प्रदान करण्यात आलेल्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेची नोंद मोठे प्रकल्प-२ कार्यासनाच्या प्रशासकीय मान्यता नोंदवहीमध्ये सन २०२५-२६ अ.क्र. वर घेण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५०५२२९८१०१०१८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रविण कोल्हे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सहपत्र : परिशिष्ट :- अ

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास) , महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ५) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. विरोधीपक्षनेते, विधानपरिषद, विधानमंडळ, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर.
- ९) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
- १०) महासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा, नाशिक
- ११) मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, नागपूर
- १२) आंतर वित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर
- १४) गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी, भंडारा.
- १५) जिल्हाधिकारी, भंडारा/नागपूर. चंद्रपूर.
- १६) उप सचिव (निवसं), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १७) अर्थ शाखा १ व २, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १८) निवड नस्ती- मोप्र-२ .

परिशिष्ट-अ

शासन निर्णय क्र. सुप्रमा-२०२४/प्र.क्र.३४२/मोप्र-२, दिनांक: २२ एप्रिल, २०२५ चे सहपत्र गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या अंदाजपत्रकातील उपशीर्ष निहाय तरतुदींचा गोषवारा :-

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प:

(रक्कम रु. कोटी)

उपशीर्ष	मंजूर तृतीय सुप्रमा आधिक्यासह	प्रस्तावित चतुर्थ सुप्रमा नुसार (२०२२- २३)	वाढघट तृतीय / सुप्रमा नुसार
अप्राथमिक -	३९.२७	४६.९२	७.६५
ब - जमिन , भूसंपादन , पुनर्वसन	४०६७.१८	६४४१.०२	२३७३.८४
सी - मुख्यकामे	१९९६.४६	२५४९.७७	५५३.३१
डी- विमोचके	२१९.४६	२३४.३९	१४.९३
इ - प्रपात	६०.६८	५८.१४	-२.५४
एफ- आरएचटी	७५२.३७	९४८.४६	१९६.०९
जी - पूल	३९७.०९	६५५.०३	२५७.९४
एच - अतिवाही	४९.५०	८२.३२	३२.८२
जे - पावर प्लान्ट (स्थापत्य)	०.००	६९.३८	६९.३८
केडमारत -	५७.५०	१९५.९४	१३८.४४
एल - मातीकाम	२०९६.९६	२४४९.८८	३५२.९२
एलअस्तरीकरण -	३३००.११	३३५१.१६	५१.०५
एम वृक्षारोपण -	१३.७६	२०.२५	६.४९
एन - तलाव व जलाशय	०.००	०.००	०.००
ओ संकीर्ण -	१४६.८२	३७२.०५	२२५.२३
पी - देखभाल व दुरुस्ती	१७९.९४	२४३.०५	६३.११
क्यु - हत्यारे व अवजारे	३.४८	३.७१	०.२३
आरदळणवळण -	४७.३५	१५७.९०	११०.५५
एसपावर प्लान्ट -	०.००	४१.२६	४१.२६
टी - पाणी पुरवठा	०.००	०.००	०.००
यु - वितरीका	३५९२.५५	५३३९.४३	१७४६.८८
व्ही - पाटचान्या	२३४.४८	१०१६.३५	७८१.८७
डब्ल्यु - ड्रेनेज	०.००	२४.४६	२४.४६
एक्स - पर्यावरण	१७०.०४	१६४.१७	५.८७-
वाय - तूट	०.१३	०.६०	०.४७
एकूण बांधकाम	१७४२५.१३	२४४६५.६४	७०४०.५१
अनपुंगीक खर्च	१४१५.९७	१५०७.०५	९१.०८
एकूण प्रकल्प	१८८४१.१०	२५९७२.६९	७१३१.५९